

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग ,

शासन आदेश क्रमांक.बदली-२०१७/प्र.क्र.५/२०१७/आस्था-२

मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: ३१ मार्च, २०१७.

संदर्भ:- शासन निर्णय क्र.भासंब-२०१५/प्र.क्र.१८/२०१५/भाषा-१, दि.२९.५.२०१५.

आदेश

डॉ.मंजुषा कुलकर्णी, सहायक प्राध्यापक, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद यांची सहायक प्राध्यापक पदावरील वेतनश्रेणी (रु.१५६००-३९१००, ग्रेड पे-६०००) ही भाषा संचालक पदाच्या वेतनश्रेणीशी (रु.१५६००-३९१००, ग्रेड पे-७६००) समकक्ष नसल्याने उपरोक्त संदर्भाधीन आदेशान्वये भाषा संचालक हे पद श्रेणी अवनत करुन त्यांच्या विद्यमान वेतनश्रेणीत त्यांची प्रशासकीय कारणास्तव भाषा संचालक, भाषा संचालनालय या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ.मंजुषा कुलकर्णी यांच्या सहायक प्राध्यापक पदावरील सेवा त्यांच्या मूळ विभागास उच्च व तंत्र शिक्षण विभागास प्रशासकीय कारणास्तव दि.३१.३.२०१७ (म.नं) पासून प्रत्यार्पित करण्यात येत आहे. तसेच भाषा संचालक पद विहित कार्यपद्धतीने भरती करेपर्यंत सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री.हर्षवर्धन तु.जाधव, अवर सचिव, मराठी भाषा विभाग यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात येत आहे. डॉ.मंजुषा कुलकर्णी यांनी “भाषा संचालक” पदाचा कार्यभार श्री.जाधव, अवर सचिव यांच्याकडे सोपवून आपल्या मूळ विभागात तात्काळ रुजू व्हावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०३३१११४१४२०८३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:- डॉ मंजुषा कुलकर्णी, सहायक प्राध्यापक.

श्री.हर्षवर्धन तु.जाधव, अवर सचिव.

प्रति,

१. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२, लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता, मुंबई.
५. उप सचिव, वित्त विभाग(सेवा-९), मंत्रालय, मुंबई.
६. उपसचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग(माशि-१), मंत्रालय, मुंबई.
७. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे-१.
८. मा.मंत्री(मराठी भाषा विभाग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
९. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
१०. भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई.
११. प्र.सहायक भाषा संचालक(प्रशिक्षण व आस्थापना), भाषा संचालनालय, मुंबई.
१२. विभागीय सहायक भाषा संचालक/सहायक भाषा संचालक, विभागीय कार्यालय,
पुणे/नागपूर/औरंगाबाद/नवी मुंबई(भाषा संचालनालयामार्फत)
१३. सर्व अवर सचिव/कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मुंबई.
१४. निवड नस्ती.